

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN : L99999MH1995PLC094498

Regd. Office : 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co-op, Soc. Ltd.,
The Commodity Exchange, Plot No. 2,3 & 4, Sector-19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.
Tel. : +91-22-6512 3124, Tele fax : +91 22 2784 4401, website : www. bsel.com



Date: 12th November, 2022

To,
BSE Limited
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street; Fort
Mumbai 400 001
Script Code: 532123
ISIN: INE395A01016

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

In compliance with Regulation 30 and Regulation 47 of Listing Regulations, we are enclosing herewith the copy of newspaper advertisement of the giving information of the financial results of the Company as specified in Regulation 33 of the Listing Regulations.

The above mentioned advertisement is published in Financial Express (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) for your reference.

The said newspaper advertisement has also been uploaded on the website of the Company at www.bsel.com.

Kindly take the above on record and oblige

Yours Faithfully,

For BSEL Infrastructure Realty Limited

Monika

Monika Nathani
Company Secretary & Compliance Officer
M No. 19222

Encl: a/a



ITD Cementation India Limited

CIN No. L61000MH1978PLC020435
 Regd. Office: 9th Floor, Prisma Bay, Tower - B, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072.
 Tel.: +91-22-6693 1600 • Fax: +91-22-6693 1627/28 • E-mail: investors.relation@itdcm.co.in • Website: www.itdcm.co.in

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2022

Sr. No.	Particulars	Three months ended	Six months ended	Corresponding 3 months ended in the previous year
		30.09.2022	30.09.2022	30.09.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Revenue from operations	1,03,465.18	2,13,248.88	81,148.90
2	Net Profit/(loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,999.12	7,118.04	1,067.61
3	Net Profit/(loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,999.12	7,118.04	1,067.61
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,999.99	5,018.81	1,502.94
5	Total Comprehensive Income/(loss) for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,473.50	3,991.44	1,683.87
6	Equity share capital	1,717.88	1,717.88	1,717.88
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-
8	Earnings Per Share (face value of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic: (₹)	* 1.15	2.90	* 0.87
	2. Diluted: (₹)	* 1.15	2.90	* 0.87

*not annualised

Standalone information:

Sr. No.	Particulars	Three months ended	Six months ended	Corresponding 3 months ended in the previous year
		30.09.2022	30.09.2022	30.09.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Revenue from operations	93,797.49	1,90,292.66	71,319.59
2	Profit/(loss) before tax	2,687.92	6,645.35	822.51
3	Profit/(loss) after tax	1,974.62	4,980.91	1,487.69
4	Total comprehensive income/(loss) for the period (net of tax)	1,448.13	3,953.54	1,688.62

1) The above is an extract of the detailed format of quarter and six months ended 30 September 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and six months ended 30 September 2022 Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the Company's website at <https://www.itdcm.co.in/investors/financial/financial-results/>

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 Jayanta Basu
 (Managing Director)
 DIN: 8291114

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED

A customer centric company
TENDER NOTICE No. 22/3
 E-bids in two parts viz. 1) Techno-Commercial Bids and 2) Price Bids, with validity up to 180 days are hereby invited from reputed Original Equipment Manufacturers for supply of 33/11 kV, 5 MVA and 10 MVA Transformers with associated accessories as per relevant IS/IEC standards. Interested bidders may view the detailed Request for Proposal (RFP) on website www.assamtenders.gov.in as well as www.apdcl.org.

Description	Date & Time
Tender document publishing date	15-11-2022 15:00 hrs.
Pre-Bid Meeting	21-11-2022 15:00 hrs.
Bid submission start date and time	28-11-2022 09:00 hrs.
Bid submission end date and time	06-12-2022 14:00 hrs.
Technical Bid Opening date and time	08-12-2022 15:00 hrs.

Sd/- Chief General Manager (PP&D), APDCL
 Please pay your energy bill on time and help us to serve you better!

Can Fin Homes Ltd

(Sponsor: CANARA BANK)
 HOME LOANS + DEPOSITS
 Translating Dreams into Reality

Regd. Office: No. 29/1, 1st Floor, Sir M N Krishna Rao Road, Near Lalbagh West Gate, Basavanagudi, Bengaluru-560004
 E-mail: corpsec@canfinhomes.com
 Tel: 080 48336192; Fax: 080 28565748
 Web: www.canfinhomes.com
 CIN: L85110KA1987PLC008699

NOTIFICATION

The Certificate of shares as detailed below, appearing in the Register of Members of Can Fin Homes Limited, is reported defaced/mutilated/lost.

Folio No.	Name of the shareholder	Certificate No. (s)	Distinctive Nos.		No. of Shares
			From	To	
000111S	S. Ramanathan	203101	2763361	2764860	1500

The above said shareholder has requested the Company for issue of duplicate share certificate. Anyone holding the aforesaid certificate is requested to return it to the Company at the aforesaid address within 15 days from the date of this Notification. The public is cautioned not to buy or sell the above shares and anyone dealing with the shares will be doing so at their own risk.

Any claim(s) to the above shares should be notified to the Company within 15 days from the date of this notification. In the absence of any claim(s), duplicate share certificate in the form of Letter of Confirmation will be issued as requested and claim(s) for the said shares, if any, thereafter will not be entertained.

For Can Fin Homes Limited
 Sd/-
 Veena G Kamath
 Company Secretary
 Place: Bengaluru
 Date: 10/11/2022

NATIONAL FERTILIZERS LIMITED

(A Government of India Undertaking)
 Phone - 0120 2412294, 2412445, Fax: 0120 2412218

Ref No : NFL/COM/ABD/EOI/PDM/2022/01 Date : 11.11.2022
e-PROCUREMENT NOTICE

Application are invited from the prospective bidders for Empanelment of Granulated Potash Derived from Molasses (PDM) units for supply of Granulated Potash Derived from Molasses for Supply which shall be further Marketing by NFL in different States. For details visit website: <https://tenders.gov.in/eprocure/app> (e-tendering) & www.nationalfertilizers.com (Homepage). E-Tender No. 2022_NFL_134796.1. Last date of Application submission date / Opening of Application document is - 15.30 Hrs on 30.11.2022 / 15.30 Hrs on 01.12.2022. Any Corrigendum (s) to this tender shall be published only on our websites.

Chief General Manager (Marketing)
 @NFL_Kisan @nationalfertilizers National Fertilizer Limited

बैंक ऑफ महाराष्ट्र

A GOVT. OF INDIA UNDERTAKING
 आजादी का अमृत महोत्सव

Bhivnadi Branch, Branch Code No.: 0563
 Mumbai-400 001, MH. •Tel. No. 022-24129460 •E-mail : brmg563@mahabank.co.in
 bom563@mahabank.co.in Head Office: Lokmangal, 1501, Shivaji Nagar, Pune-5

POSSESSION NOTICE (For Immovable Property) (Rule 8 (1))

Whereas, the Authorized Officer of Bank of Maharashtra under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(4) and 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 has issued a Demand Notice Dated 25.03.2022 under section 13(2) calling upon Mr. Santosh Devdas Randive (Proprietor) of M/s. Kushal Display (Borrower) and Ms. Sonali Bendre (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 42,51,001.00 (Rupees Forty Two Lakh Fifty One Thousand and One only) plus unpaid interest from 25.03.2022 together with interest thereon at contract rate (s) and incidental expenses, cost, charges incurred / to be incurred within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower mentioned hereinabove having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrower and Guarantors mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised officer of Bank of Maharashtra has taken Symbolic Possession of the property described herein below in terms of the powers vested under the provisions of section 13(4) of the said Act on this 09.11.2022.

The Borrower in particular, Guarantor and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the aforesaid properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount mentioned above. The Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured asset.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
 All that premises at Equitable Mortgage of Shop No. 312, Hammer Smith Industries Premises 'CHSL, Narayan Pathare Marg, Shitala Devi Temple Road, Mahim (W), Mumbai - 400016. Sd/-
 Date : 09.11.2022 Authorized Officer & Chief Manager
 Place: Mumbai Bank of Maharashtra

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Aryan Publicity Parel Village, Phone: 022-65881876 Mobile: 9320111876	Mani's Agencies, Opp. G.P.O. Phone: 24700338 Phone: 2263 00232. Mobile: 9892091257.	Yugambha Advertising, Girgaon, Phone: 2386 8065. Mobile: 9869074144.	Stylus Arts, Dadar (W), Phone: 24304897
Beejay Ads, Opera House Phone: 23692926 / 56051035.	Manjyot Ads, Curry Road (E) Phone: 24700338. Mobile: 9820460262.	Ambition Advertising, Prabhadevi Phone: 24210792 / 94.	Time Advertising, Matunga (W), Phone: 2446 6191
Colour Spot, Byculla (E), Phone: 23748048 / 23714748.	OM Sai Ram Advtg., Curry Road Mobile: 9967375573	B. Y. Padhye Publicity, Dadar (W), Phone: 2422 9241 / 2422 0445.	Vijaya Agencies, Dadar (W), Phone: 2422 5672. Mobile: 9920640689
Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill Phone: 24159061 Mobile: 979238274 / 9969408835	Pinto Advertising, Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181.	DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobile: 8452846979 / 9930949817	Space Age Advertising, Bandra (E), Phone: 26552207 Mobile: 9869666222
AZAD Publicity Mumbai Central 9821204061	Central Advertising Agency, Mahim (W), Phone: 24468656 / 24465555	Kirti Agencies, Khar (W), Phone: 26047542.	AD Support Advertising, Santacruz (W), Mobile: 9869463650
KITES Advertising, Tardeo AC Market, Bombay Central Phone: 66375957 / 8. Mobile: 9324175957.	Premier Advertisers Mumbai Central Mobile: 9819891116	AD Support Advertising, Santacruz (W), Mobile: 9869463650	Gauri Press Communication, Vile Parle (E), Phone: 2617 6310 Mobile: 9820069565
Ganesh Advertising, Abdul Rehman Street, Phone: 2342 9163 / 2341 4596.	Sarjan Advertising, Tardeo, Phone: 66626983 Sanjeev Communication Fort, Phone: 40024682 / 40792205.	Carl Advertising, Andheri (W), Phone: 6696 3441 / 42.	Keyon Publicity Andheri (E.), Phone: 28253077 Mobile: 9920992393
J.K. Advertisers, Hornimal Circle, Phone: 22663742.	S. Arts Advtg., Masjid Phone: 23415111	Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962	

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 Jayanta Basu
 (Managing Director)
 DIN: 8291114

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.
 Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401, Website: www.bsel.com

CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Sr. No.	PARTICULARS	(Rupees in Lakhs, except per share data)			
		Quarter ended	Quarter ended	Half year ended	Year ended
		30.09.2022	30.09.2021	30.09.2022	31.03.2022
1	Total income from operations	16.49	35.15	974.16	699.50
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(17.91)	9.71	913.56	591.80
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(17.91)	9.71	913.56	591.80
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	(143.22)	(6.89)	899.15	485.79
5	Total comprehensive income for the period (Face Value of Rs. 10/- each)	(143.22)	(6.89)	899.15	485.79
7	Earning Per Share (EPS)	8.261.68	8.261.68	8.261.68	8.261.68
	- Basic	(0.17)	(0.01)	1.09	0.59
	- Diluted	(0.17)	(0.01)	1.09	0.597

The key information of the standalone financial result of the Company are given below:
 1 Total income from operations 16.49 35.15 974.16 699.50
 2 Profit/(Loss) before tax (17.91) 9.71 913.56 591.80
 3 Profit/(Loss) after tax 107.40 (6.89) 899.15 485.94
 4 Total comprehensive income for the period 107.40 (6.89) 899.15 485.94

Notes:
 1. The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 10, 2022.
 2. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Detailed quarterly and half yearly financial results in the prescribed format are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com).

For and on behalf of the Board of Directors
 BSEL Infrastructure Realty Limited
 Sd/-
 Santosh S. Tambe
 Director
 DIN: 09668177
 Place : Navi Mumbai
 Dated : November 10, 2022

SANDEEP (INDIA) LTD

Reg Office: 301, PL 899/F, Corporate Area Piramal Nagar Road, Goregaon West BHD, Mahendra Gardens, Mumbai - 400062
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER & HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2022

Sl No.	PARTICULARS	Quarter ending	Half year ending	Corresponding
		30/09/2022	30/09/2022	3 months ended
		Unaudited	Unaudited	30/09/2021
1	Total income from operations	8,611.83	18,465.11	1,531.76
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,457.77	3,957.98	1,395.13
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,457.77	3,957.98	1,395.13
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,057.27	4,016.72	1,224.42
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,057.27	4,016.72	1,224.42
6	Equity Share Capital (Face value of Rs 10 each)	32,450.00	32,450.00	32,450.00
7	Earning Per Share (of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations)	0.94	1.24	0.38
	Basic	0.94	1.24	0.38
	Diluted	0.94	1.24	0.38

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange and Company's Websites.

For Sandeep (India) Ltd
 Sd/-
 Rashmi Dalmia
 Managing Director
 Place: Mumbai
 Date: 10/11/2022

NIVI TRADING LIMITED

Regd Office: United Phosphorus Ltd, Ready money Terrace, 4th floor, 167, D.A.B. Road, Worli, Mumbai-400018
 Phno. 68568000 Fax No. 26487523, Email Id: nivinvestors@uniphos.com, Website: www.nivonline.com
 CIN: L99999MH1985PLC036391

Extract of Unaudited Financial Results for the quarter/six months ended 30/09/2022 (Rs. in lakhs)

PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Six months ended	Six months ended	Year ended
	30/09/2022	30/09/2022	30/09/2021	30/09/2022	30/09/2021	31/03/2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	3.44	3.92	1.23	7.36	2.42	5.46
Net Profit/(loss) for the period before tax and exceptional items	2.44	0.02	0.97	2.46	(1.50)	(0.75)
Net Profit/(loss) for the period after tax	2.44	0.02	0.97	2.46	(1.50)	(0.64)
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	3.08	(1.19)	(0.88)	1.89	2.12	5.05
Equity Share Capital	124.56	124.56	124.56	124.56	124.56	124.56
Other Equity	-	-	-	-	-	44.66
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (Basic and diluted (not annualised))	0.20	0.00	0.08	0.20	(0.12)	(0.05)

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company at www.nivonline.com and may also be accessed on the website of the Stock Exchange, i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com, where the equity shares of the Company are listed.
 Note: The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved at the meeting of the Board of Directors held on 10th November, 2022.

FOR NIVI TRADING LIMITED
 Sd/-
 Sandra R. Shroff
 Managing Director
 DIN: 00189012
 Place : Mumbai
 Date : 10th November, 2022

KAKATIYA CEMENT SUGAR & INDUSTRIES LIMITED

1-10-140/1, 'GURUKRUPA', Ashok Nagar, Hyderabad-500 020.
 CIN: L26942TG1979PLC002485 Website: www.kakatiyacements.com

Extract of the Unaudited Financial Results for the Quarter and Six Months ended 30.09.2022 (Rs. in lakhs)

Sl No.	PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Six months ended	Six months ended	Year ended
		30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations (Net)	3369.05	3657.56	6775.06	7277.10	15440.31
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(524.80)	1057.64	(480.39)	2089.88	2855.04
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(524.80)	1057.64	(480.39)	2089.88	2855.04
4.	Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	(499.01)	757.42	(475.36)	1411.85	1936.21
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(499.01)	757.42	(475.36)	1411.85	1945.26
6.	Equity Share Capital	777.39	777.39	777.39	777.39	777.39
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	--	--	--	--	22793.15
8.	Earnings per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic / Diluted	(6.42)	9.74	(6.11)	18.16	24.91

Notes:-
 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10.11.2022.
 2. The above results have been prepared in accordance with the Companies Act/Indian Accounting Standard) Rules 2015, prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
 3. These Financial Results are published pursuant to Regulation 47 (1) (b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 4. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended 30.09.2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Half-Yearly Financial Results are available on the websites of BSE Ltd, National Stock Exchange of India Ltd at www.bseindia.com and at www.nseindia.com and the Company's website at www.kakatiyacements.com.

FOR KAKATIYA CEMENT SUGAR & INDUSTRIES LIMITED
 Sd/- P. VEERAJAH
 CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR
 Place : Hyderabad
 Date : 10.11.2022

semcorp

SEMBCORP ENERGY INDIA LIMITED

CIN: U40103HR2008PLC095648</

नागरिकांना अतिरिक्त पाणी वापरची नोटीस

पुणे, दि. १० : महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत सुमारे एक लाख मिळकतींना मीटर बसविले आहेत. त्याआधारे अनेक नागरिकांना अतिरिक्त पाणी वापरत असल्याबाबतच्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत; पण त्यात गंभीर चुका झाल्यामुळे संबंधितांना अकारण मनस्ताप झाला आहे. पुणे महापालिकेसाठी जलसंपदा विभागाने खडकवासला धरण प्रकल्पातून वार्षिक साडेअकरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. प्रत्यक्षात वापर मात्र सुमारे दीडपट होत आहे. त्यामुळे शहरात पाण्याचा वेसुमार अपव्यय होत असल्याचा आक्षेप जलसंपदा विभाग आणि या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातून घेतला जातो. प्यासाठी खडकवासल्यातून सध्या सुमारे १८ टीएमसी पाणी वर्षभरात उचलले जात आहे. मात्र त्यापैकी प्रत्यक्षात किती पाणी नागरिकांपर्यंत पोचते, हा संशोधनाचा विषय आहे. कारण मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी घेऊनही, शहरातील मध्यवर्तीपासून कात्रज, कोंढव्यासारख्या उपनगरांपर्यंत पाणीटंचाईविषयीची ओरड नेहमी ऐकू येते. मग हे जास्तीचे पाणी जाते तरी कोठे?.. त्याचा शोध घेण्यासाठी, घरनिहाय वा सोसायटीनिहाय अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याचे मीटर बसविणे, हा चांगला मार्ग आहे. त्यानुसार, समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तीन लाख, १८ हजार मीटर बसविले जाणार आहेत. त्यापैकी एक लाख मीटरचे काम पूर्ण झाले आहे.

PUBLIC NOTICE
SHARE CERTIFICATE LOSS/PUBLIC NOTICE
It is notified that share certificate bearing No.9 (41 to 45) issued by Ghatkopar Evergreen Co-operative Housing Society Limited. Standing in the name of Mr. Rajeshkumar G. Shah and Nayana R. Shah are reported lost and they have requested for issue of duplicate Share Certificate. Any claims or objections in this regard should be informed to The Secretary Ghatkopar Evergreen Co-operative Housing Society Limited. Gamdevi road, off LBS Marg, Ghatkopar West, Mumbai 400086. Within 15 days from the date this Public Notice

PUBLIC NOTICE
Jayashree Om CHS Ltd, Geeta Nagar, Bhayandar (W) informed that **MR. KAMATA YADAV**, owner of Flat No. D/403, Jayashree Om CHS Ltd., Geeta Nagar, Bhayandar (W) Dist Thane 401101, holding Share Certificate issued by the society has lost Original Share certificate which was not traceable. The Jayashree Om CHS Ltd, Geeta Nagar, Bhayandar., hereby invites claims, objections for the lost of Share Certificate. If any person having any claim or objection for the lost of Share Certificate He/She/They may inform with documentary evidence within a period of 15 days from publication of this notice. It claims with documentary evidence is not received within prescribed period, the society shall be free to issue Duplicate share Certificate in the name of **MR. KAMATA YADAV**.
JAYASHREE OM CHS LTD.
Sd/-
CONTACT : 9930448242 SECRETARY

जाहीर सूचना
माझे अशील श्री. योगेश बळीराम राणे, राहणार: सदनिका क्र. २०९, २रा मजला, मॉडेल, विल्डिंग क्र. ३, एन.जे. ब्रॉस रोड क्र. १, एन.ए. मार्ग, माहिम, मुंबई ४०० ०१६ (यापूर्वी सदनिका म्हणून उद्देह केला जाईल) यांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे की, सदनिका क्र. २०९ ही अशील यांच्या बाबत, तात्काळ असून ते तिचा उपभोग घेत आहेत. माझे अशील हे सदनिका प्रस्तावित खुर्दीदार यांना विकण्यास इच्छुक आहे, त्या सर्वांना कोणत्याही व्यक्तीचा हस्तांतरण, विक्री, गहाण, भेट, अडथळ्यात, भाडेकरार, धारणाधिकार, गुल्लक, वारसाहक्क, नावा, देखभाल, न्याय, अधिकारपत्र किंवा अन्य कोणत्याही स्वभावात कोणताही दावा किंवा हक्कत असल्यास, तसे त्यांनी त्या संबंधितां लेखी स्वरुपात मात माझ्या खालील दिलेल्या पत्त्यावर सदनिका विक्रीसाठी १५ दिवसांच्या आत संबंधित कोणताही दावा किंवा हक्क नाही असे गृहित धरले जाईल आणि माझे अशील सदनिका विक्रीसाठी पुढील कार्यवाही करतील.
दिनांक: मुंबई ११.११.२०२२ (बी.ए.एन.सी.)
वकील, उच्च न्यायालय
कार्यालय: गणेश टायपिंग सेंटर, चांद्रे न्यायालयासमोर, प्रा.अ.का. मार्ग, चांद्रे-मुंबई, मुंबई ४०० ०५१.

PUBLIC NOTICE
I **Mr. Shreeram Ramkrishna Jaiswal**, the nominee / legal heir of **Mr. Ram Krishna B. Jaiswal, Flat No.102, Royal Crest CHS, LTD., at St. John Baptist Road, Bandra West, Mumbai- 400050**(Share Certificate No. 07, bearing distinctive Nos. 31 to 35). The deceased member of the society, died on dated 04/11/2020. All the legal heirs has released and relinquished their entire share, right, title and interest in the above said Flat in favour of applicant **Mr. Shreeram Ramkrishna Jaiswal**. Any person's having any claim / right / interest in the said shares and said flat should intimate to the Secretary of the said Society within 15 days from the publication of this notice failing which the claim / objections of such person's will be deemed to have been waived and / or abandoned forever and no claim shall be entertained in respect thereof and Society shall transmit the entire 100% share in the said flat and said share in favour of **Mr. Shreeram Ramkrishna Jaiswal**, the intending transferee.
Sd/-
Shreeram Ramkrishna Jaiswal
Royal Crest CHS. Ltd., / Flat No. 102, 1st Floor, / St. John Baptist Road, Bandra (West) / Mumbai - 400050
Place : Mumbai / Dated : 11-11-2022

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, सिडको आणि श्री. गंगाराम गिरसप्पा सोनकावडे (मुळ परवानाधारक) यांच्या दरम्यान झालेला दिनांक २८.०९.२००० रोजीचा मुळ अपार्टमेंट करारनामा आणि श्री. गंगाराम गिरसप्पा सोनकावडे (मुळ परवानाधारक) आणि श्री. बबन यशवंत काम्बरी यांच्या दरम्यान झालेला दिनांक १३.०७.२००० रोजीचा मुळ अपार्टमेंट करारनामा जो मालमना अपार्टमेंट क्र. प्रप्लसआयआर/६८७, क्षेत्रफळ १६.३९२ चौ.मी., तळमजला, इमारत क्र.प्रप्लस-आयआर/६८७, प्लॉट क्र.७, सेक्टर-२८, गाव कोणारखणे, नेवी मुंबई येथील जागेबाबत होत ते हक्कले आहे. श्री. बबन यशवंत काम्बरी यांच्या नावे श्री. गंगाराम गिरसप्पा सोनकावडे यांनी आवश्यक अभिलेखनाम करारनामा केला आहे आणि ते दिनांक १८.०७.२००० रोजीचे सिडको अपार्टमेंट विक्री पर क्र.सिडको/एडओ/केके/२०००/६३९२ सिडकोद्वारा विवर्तित दिनांक १३.०७.२००० रोजी ठाणे ३ उपनिबंधकांचे कार्यालयात नोंदणीकृत आहे. कोणारखणे पोलीस ठाणे, नेवी मुंबई येथे दिनांक ०९.११.२०२२ रोजी पोलीस एनसी नोंद करण्यात आली आहे. ज. कोणास सापडल्यास कृपया संपर्क श्री. काम्बरी-९७०२५०८१६१
दिनांक: ११.११.२०२२
ठिकाण: नेवी मुंबई

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED
CIN: L99999MH1995PLC094498
Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19/5A, Vashi, Navi Mumbai-400 705. Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com

CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022
(Rupees in Lakhs, except per shares data)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended		Half year ended	
		30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	16.49	35.15	974.16	699.50
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(17.91)	9.71	913.56	591.80
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(17.91)	9.71	913.56	591.80
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	(143.22)	(6.89)	899.15	485.79
5	Total comprehensive income for the period	(143.22)	(6.89)	899.15	485.79
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68
7	Earning Per Share (EPS)				
	- Basic	(0.17)	(0.01)	1.09	0.59
	- Diluted	(0.17)	(0.01)	1.09	0.59

The key information of the stand-alone financial result of the Company are given below:

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended		Half year ended	
		30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	16.49	35.15	974.16	699.50
2	Profit/(Loss) before tax	(17.91)	9.71	913.56	591.80
3	Profit/(Loss) after tax	(143.40)	(6.89)	899.15	485.94
4	Total comprehensive income for the period	107.40	(6.89)	899.15	485.94

Notes:
1. The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 10, 2022.
2. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Detailed quarterly and half yearly financial results in the prescribed format are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com).

For and on behalf of the Board of Directors
BSEL Infrastructure Realty Limited
Sd/-
Santosh S. Tambe
Director
DIN: 0968177

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अब्दुल कारिम ए. रोख यांना खालील क्र.जी-२५५, चारकोप(१) श्री संघा कोहोसोलि., प्लॉट क्र.१०६, आरएससी-२२, सेक्टर १, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २२ चौ.मी., गाव कांदिवली, तालुका कांदिवली या जागेबाबत मंडळाद्वारे विवर्तित वाटपण माझे अशील श्रीमती मया राजेश शाह यांच्याकडे हक्कले/गहाळ झाले आहे. याबाबत वृहन्मुंबई पोलीस/बाबकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे पत्रक्र.४१३३७-२०२२ दिनांक ०९.११.२०२२ रोजी नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीने जे सापडल्यास किंवा कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीवर्तित अॅड. योगेश श्री. जाधव यांना खालील क्र.४३, प्लॉट क्र.२५३, अयंमंग कोहोमी लि., सेक्टर २, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचना प्रकटात तातकासम १५ दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे समजले जाईल की, वाटपण व मंडळा पासमूक हे हक्कले आहे आणि त्याकरिता त्याचे आक्षेप त्याच केले जाईल.

सही/-
श्री. योगेश श्री. जाधव
वकील उच्च न्यायालय
ठिकाण: मुंबई दिनांक:११.११.२०२२

NOTICE CHANGE OF NAME AND DATE OF BIRTH
I, RAMAN JEET wife of LATE LT COL ANIL SINGH (RETD) resident of Mumbai, do hereby solemnly declare and affirm that my name and date of birth are wrongly mentioned in my late husband's PPO No. **MO037222007** as **RAMANJIT SINGH AND 1968** respectively. I declare that my correct name is **RAMAN JEET** and my date of birth is **19-02-1968** as per affidavit Regd. No. **18/131** dated **03/11/2022**

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that our client viz. **Smt. Aarti Santosh Mane**, was holding an original **Letter Dated 27-04-2001** issued by Trishul Estate Developers of Flat No. 107, 1st Floor, 'B' Wing, Om Siddhivinayak Co-operative Housing Society Limited, Near IBPS, 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali [East], Mumbai - 400101 [said Original Letter] which is lost/ misplaced and not found after search. Our client hereby invite claims from general public on the said Original Letter as our client has not created any third party rights on the said Original Letter as well as not handed over the said Original Letter to any third Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate. If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate having any claim or lien, with regard to the said Original Letter may file such claims or objections if any, together with relevant documents within the period of **14 days** from the date of this notice to: **M/s. Bhogale & Associates, Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali [East], Mumbai - 400 066** If no claims or objections, as above, are received within the stipulated period, our clients shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited and/or annulled. **Sd/-**
M/s. Bhogale & Associates
Place: Mumbai Date: 11/11/2022

जाहीर सूचना
माझे अशील श्री. वैजू चाव. गोरडिया आणि श्री. योगेश एन. गोरडिया यांच्या सूचनेनुसार येथे सूचना देण्यात आली आहे. श्री. रामनिकलाब नो. दोशी हे सोसायटीचे प्रामाणिक सदस्य आहेत. ज्यांच्याकडे पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक १०१, 'डी' विंग, कोकुळ वाटिका कोहोसोलि., सेक्टर बी/ २, पॅले नगरच्या मागे, एम. जी. ब्रॉस रोड क्र. ४, कांदिवली (प.), मुंबई-४०० ०६७ चे मालकीहक आहे (यापूर्वी सदनिका फ्लॅट क्रमांक १०१ संदर्भित). तर दिनांक ३०.०९.१९९२ रोजीच्या विक्री करारात, मे. लक्ष्मी विल्डर्स (त्यात बिडवड म्हणून जात) आणि मे. धर्ती विल्डर्स अँड डेव्हलपर्स (त्यात कन्क्रेमिा पार्टी म्हणून जात) यांनी सदनिका विक्रीची माग श्री. विलीपकुमार जे. शाह यांना विकली आणि हस्तांतरित केली होती (त्यात खोर्दीदार म्हणून जात). आणि ०७.१०.२००३ रोजी झालेल्या विक्री कराराद्वारे श्री. विलीपकुमार जे. शाह (त्यात विक्रेता म्हणून जात) यांनी सदनिका विक्रीची माग श्री. सोमानी व्ही. भांजी आणि श्री. भांजी एच. परेत यांना विकून हस्तांतरित केली होती. आणि श्री. सोमानी व्ही. भांजी आणि श्री. भांजी एच. परेत (त्यामध्ये हस्तांतरकर्ता म्हणून जात) यांच्यात २९.१०.२००५ रोजी झालेल्या विक्री कराराद्वारे श्री. वैजू चाव. दावड आणि सो. रेखा एच. दावड यांना सदनिका जागेची विक्री आणि हस्तांतरण (त्यात हस्तांतरिती म्हणून जात). आणि श्री. वैजू चाव. दावड आणि नीमती रेखा एच. दावड (त्यामध्ये हस्तांतरकर्ता म्हणून जात) यांच्यात, दिनांक १६.०२.२०१३ रोजी झालेल्या विक्री कराराद्वारे सदनिका नीमती. इंदुमती आर. दोशी यांना विकून हस्तांतरित केली होती. (त्यात हस्तांतरिती म्हणून जात). आणि २ रज संयुक्त सदस्या श्रीमती. इंदुमती आर. दोशी यांचे २१.०८.२०२० रोजी निधन झाले आणि त्यांच्या परतत त्यांचे कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी (१) श्री. रामनिकलाब नो. दोशी (पुलगी), (२) श्री. निभा जे. मेहता (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, सोसायटीने त्या फ्लॅट परिसराचे सदस्यत्व आणि भागभांडवल श्री. रामनिकलाब नो. दोशी यांच्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि पूर्ण मालक श्री. रामनिकलाब नो. दोशी आणि (पुढीची मनीषा आर. दोशी) (पुलगी) (३) श्री. रोहित आर. एन. दोशी (पुलगी) आणि (४) श्री. भावेश आर. दोशी (पुलगी) यांनी सदनिका जागा त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरित/ नियमित करण्यासाठी अर्ज केला. सोसायटीने हस्तांतरण अर्जाची छाननी केल्यानंतर आणि वरील फ्लॅटच्या जागेच्या संबंधित सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल